

परीतोष s. u. **परितोषः**.

परीत partic. praet. pass. s. u. १. दौ mit परि. Hier nachzutragen ist noch die Bed. *begrenzt, nicht allzuviel, wenig* व्युत्प. ३८. Lot. de la b. I. 396. **परीतम्** und **परीतयुर्** pl. Namen von buddhistischen Göttheiten व्युत्प. ८२. **LALIT.** ed. Calc. १७१, २. ३. **BURN.** Intr. २०२. ६११. fg. **KÖPPEN** I, २५७. २५८. २६०. २६१. २७५.

परीदाह्, परीधान्, परीपाक् s. u. **परिदाह्** u. s. w.

परीदीय (von इधु mit परि) adj. *anzuzünden:* Feuer TS. ५, ७, ५. १.

परीन्दना f. s. BUANOUR in Lot. de la b. I. 417. **परिन्दना** DAÇABH. १३८.

परीप्सा (vom desid. von आप् mit परि) f. १) *der Wunsch zu erlangen:* अत्र देव्या तपस्त्वं महेश्वरपरीप्स्या MBh. ३, ३८२९. — २) *das Verlangen zu retten, zu erhalten:* ऋग्विद्वात्रपरीप्स्या MBh. ३, १७२३०. उत्तरस्य परीप्सायम् ४, २१७। १४, २१६८. आत्मकृतमेतुः BHAG. P. ३, ९, १९. आत्मं २२, २. प्राणं ९, ४, ४९. — ३) *Hast, Eile (= लारा Schol.)* P. ३, ४, ५२. ४, १, ४२.

परीप्सु (wie eben) adj. *zu retten —, zu erhalten verlangend; mit dem acc.* MBh. ४, १९९४. १२, ९। १३. १३, ४४२३. **MĀLAV.** ८६. **प्राणं** BHAG. P. ४, ७, १८. ७, ७, ५. ८, ७, ३८.

परीभाव s. u. **परिभावः**.

परीमन् etwa *Spende oder Fülle* (von १. पर्): नेतिके ग्रप्सु यज्ञे परीमणि RV. ९, ७। ३.

परीमाण s. u. **परिमाणः**.

परीर UNĀDIS. ४, ३०. n. **Frucht** UśéVAL.

परीरणा m. १) *Schildkröte* (कमठ). — २) *Stock* (दण्ड). — ३) ← **परीशाटक** MED. p. 102. — In H. an. ४, ८३ stehen beim n. **परीरण** fälschlich dieselben Bedeutungen, welche nach MED. dem hier unmittelbar folgenden **परायण** zukommen; nämlich शभीष्ट, तत्पर und आश्रय. Das Wort fehlt sowohl bei WILSON als auch im CKDr.

परीरम्भ, परीवर्त, परीवाद, परीवाप, परीवार, परीवाह, परीवितर s. u. **परीरम्भ** u. s. w.

परीवेश s. u. **परिवेषः**.

परीशास्त्र (von शस् mit परि) m. १) *Ausschnitt:* शिष्यस्येव परीशास्त्रं परिकृत्युपरि ल्ब्य: AV. ५, १४, ३. — २) *du. ein beim Opfer dienendes zangenartiges Gerät, mit welchem der Kessel vom Feuer gehoben wird,* ÇAT. Br. १४, १, ३. १, २, १. १६, २, ५४. ३, १, २०. KĀTJ. ÇR. २६, २, १०. ५, १२. ७, १७.

परीषेष und **परीषेक** s. u. **परिषेष** und **परीषेकः**.

परीष्टि (von इधु mit परि) f. P. ३, ३, १०७, VÄRTT. ३. अन्यां परीष्टि च च. Sch. १) *Nachforschung* AK. २, ७, ३। MED. f. ४८. **निमित्त** GAIM. १, ३. — २) *Bedienung, Aufwartung, Huldigung* H. ४९७. MED. HALJJ. १, १२९. — ३) *Belieben* (प्राकास्य) MED. — Vgl. H. an. ३, १६५, wo die Bedd. परीक्षा und परीचर्या nicht zu पर्षट gehören können; es ist ein Ausfall anzunehmen.

परीसार (von सर् mit परि) m. *das Herumgehen* AK. ३, ३, २१.

परीक्षार und **परीक्षास** s. u. **परि०**.

परीक्षासकेशव (प० + क०) m. N. eines Heiligthums des Vishnu RÄG-TAR. ४, १९५. २०२. ३२३. ३३४; überall mit dem Vorsatz श्री. — Vgl. परीक्षासकेशव.

पर्ण m. १) *Glied.* — २) *Berg.* — ३) *Meer.* — ४) *die Himmelswelt* UNĀDIV. im SAMKSHIPTAS. CKDR. — Vgl. पर्णम्.

पर्णचक्र m. N. pr. eines R̄shi, eines Sohnes des Divodāsa und Liedverfassers von RV. १, 127. fgg. NIR. १०, ४२. TS. २, ४, ४, ३. ÇĀÑKA. BR. २३, ४, ५. Scheint aus पर्णम् und शेष unregelmässig gebildet zu sein.

पर्णत् adv. P. ५, ३, २२. oxyt. im vergangenen Jahre Sch. VOP. ७, ११०. AK. ३, ५, २०. H. c. 203. — Das Wort enthält wohl पर्.

पर्णत्, पर्णत् (von पर्णत्) adj. vorjährig P. ४, ३, २३, VÄRTT. १. VOP. ७, १११.

पर्णदार m. Pferd ÇABDAM. im CKDr. — Vgl. पर्णत्, paraveredus u. s. w. GRIMM, Gesch. der deutschen Sprache, S. 31.

पर्णत् m. dass. H. c. 177.

पर्णशस् adv. = पर्णशस् und auch daraus entstanden: पर्णशः कल्पयनम् AV. ९, ५, ४.

पर्णशस् (von पर्णम्) adv. gliedweise: प्रत्यापतिर्वा शोषधीः पर्णशो वेर KĀTH. ३१, १.

पर्णष (von पर्णम्) UNĀDIS. ४, ७५. १) adj. f. शा, in der älteren Sprache पर्णस्ति. a) knotig, von Rohrpfanzen: पर्णस्ति शीपाला AV. ६, १२, ३. — b) fleckig, bunt, ungleichfarbig, schmutzig; = कर्बुर H. an. ३, ७३८. MED. sh. ३९. उत्तणी: RV. ५, २७, ५. पर्णषे गवि ६, ३६, ३; vgl. NIR. २, ६. लमेतदृधारयः कूलासु रोक्तिष्ठापु च। पर्णस्ति शृष्टपत्पयः RV. ४, ८२, १३. (तक्ता) यः पर्णषः पार्णयो ऽवधंस इवारूणः AV. ५, २२, ३. शोणित SUÇA. ४, ४३, २, ८३, १८, २६०, १. असितविचित्रनीलपर्णषः (दिनकृत्) VARĀH. BRH. S. ३, ३९. शोतकर ४, २९. रोगान्करोति पर्णषः (अगस्त्य) कपिलस्तवचिष्म १२, २१, १७, ११. विग्रहॄ HARIV. १२१४१. संमार्जनविवृतीनानि पर्णषाणि (कुटुम्बवनानि) R. २, ७। ३४. तमसा संवृते लोके घोरा पर्णषेण च MBH. ३, १२। ५५. चापाल R. ४, ५४, १०. पर्णपराणिऽरुपीकृततनु (दिनकृत्) VARĀH. BRH. S. ३, ३८. °घन VIKR. १४२. तदङ्गरत्सा पर्णषीभवति (v. l. für मलिनभवति) ÇĀK. १७६. — c) rauh, uneben; = श्रुक्त, कर्कश, द्रूत, श्रिष्टिग्रथ AK. ३, ४, १४, ४५. H. १३८६. H. an. MED. HALJJ. ४, १८. (गतिम्) प्रयाति पर्णषो घोराम् MBH. १३, ५४४३. घनाशमपर्णषेद्देशे RÄGA-TAR. ४, ३०८. °र्चमन् PANĀKAT. २१, १३. शिक्षा VARĀH. BRH. S. ६७, ५३. struppig, von Haaren: श्रुद्धत्वानात्पूर्वम् लक्म MEGH. ८८. VARĀH. BRH. S. ६७, ८३. शमश्रुमिः ५७. von Bäumen KATH. २, ४ (Brockhaus fasst hier das Wort als N. eines best. Baumes). — d) rauh, stechend, von Winden R. ६, १६, ४, ३१, ३८, ७०, ५१. VARĀH. BRH. S. २६, ४ (सु०). RT. १, २२. adv.: पर्णषे पवनो वैवौ HARIV. ११२०. von der Sonnengluth: श्रिष्टापर्णषमिर्मिवक्तः शिवामिः RT. २, २४. — e) rauh, von Tönen: वशपर्णषस्वनं धनुः RÄGH. ११, ४६. अवणापर्णषर्विर्जितैः MEGH. ६२. गर्डति पर्णषं (adv.) मेधा: HARIV. ११२९५. भिन्नैरवदीनार्तपर्णषक्षामर्डराः स्वराः VARĀH. BRH. S. ४३, ३६. शकुनिः रोति पर्णषरवः ५२, १०६. rauh, hart, barsch, von Reden AK. १, १, ५, १९. H. २६९. H. an. MED. वाच्, वाका, उक्ति, गिर् MBH. १, ७०९०. R. ३, ३५, ५६. SPR. १४२५. VARĀH. BRH. S. ५२, १०४, ७७, ७. °वचन् adj. BRH. २२ (२१), १७. पर्णषाणि rauhe, harte, barsche Reden MBH. ३, १५६८९, ७, ५६५९. SPR. ४६३. भवनं देवस्य विश्वेशितर्नो दैवादिकनिर्दयोक्तिपर्णम् १५३०. तामुवाच ततो वीरः पर्णषम् (acc. neutr. oder adv.) R. १, ४, ४०. न पर्णषं वक्तव्या नापि ताडनीयास्ते (तुरगाः) VARĀH. BRH. S. ४३, ७. PANĀKAT. ed. orn. ३४, ४. °वप्तिर्वनी ७. पर्णषतर्मिदमाह PANĀKAT. ८९, २. मृदुपर्णगुणो योजनीयै स्वकाले Milde und Strenge (Barschheit) SPR. १३१४. barsch, grob, roh, von Personen JÄÉK. १, ३०९ (अ०). ३, १३५. BHARTR. २, ३९. GIT. ९, १०. — २) m. a) Rohr: पर्णषान्मूर्पर्णषाहः कृष्णात्